

Omaxe Square

Plot No.14, Jasola District Centre

Jasola, New Delhi-110025 India.

Tel.: +91 11 2683 2155, 6111 9300

Fax: +91 11 4168 9102

www.godfreyphillips.com

28th July, 2023

The Manager
BSE Limited
25<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejabhoy Towers,
Dalal Street
Mumbai- 400001
SCRIP CODE: 500163

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai- 400051
SYMBOL: GODFRYPHLP

Sub.: Newspaper Notice to the Shareholders of the Company with respect to transfer of Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Dear Sirs,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published in Economic Times (All editions) and Maharashtra Times (Mumbai Edition) for the attention of Shareholders who have not claimed their dividend for seven or more consecutive years and whose Equity Shares are liable to be transferred to the IEPF Authority in compliance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2014, as amended.

The list of Shareholders whose Equity Shares are liable to be transferred to the IEPF Authority is available on the Company's website <a href="https://www.godfreyphillips.co">www.godfreyphillips.co</a>

This is for your information and record please.

Kindly take the same on records.

Thanking you, Yours Faithfully,

For Godfrey Phillips India Limited

Sanjay Kumar Gupta Company Secretary M. No.: 7545

Encl.: As above







### Samsung to **Make Latest Foldable Phones Here**

Soubrojit.Malickjetmesgroup.com
Seoul: Samsung will be making its
latest foldable smartphones locally
in India. "I am happy to amounce
that both the Galaxy Z Flips and Z
Folds will be manufactured in our
Noida factory in India." Samsung
Southwest Asia CEO JB Park told
Theoretics here on Thursdav
General Service of Thursdav
General Service of Thursdav
India to serve a growing base of premium smartphone users, mainly in
India to serve a growing base of premium smartphone users, mainly in
the hinterlands where it plans to expand presence to 10,000 retail stores,
senior company executives said.
Park said Samsung is the fastest
growing smartphone brand in the
fast-expanding premium segment
in India. Now in its fifth iteration,
the latest foldables - Samsung GaLong Z Flips and Z Folds - come



ine latest foldables - Samsung Galay Z Flip5 and Z Fold5 - come with incremental upgrades such as faster processor, thinner and lighter body, and a brighter display as faster processor, thinner and lighter body and a brighter display when the because of world class R&D and manufacturing capabilities, display and manufacturing capacities from the manufacturing and manufacturing display manufacturing manufacturing manufacturing experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, of the investments we are making experience centres in these stores and training in-store representatives, which speaks of the investments we are making of the investments we are making experience, and and a support of the investments we are making o

# **ACC Q1 Net More than** Doubles to ₹466 crore

Strong sales volume growth, lower costs help

Mumbai: Cement major ACC's consolidated net profit more than doubled in the June quarter to 446 crore helped by a strong growth in sales volume, lower costs and operational efficiencies.

The Adani group company's bottom line rose 165% on year, while revenue grow over 16% to 52.00 crore in April-June. It sold 9.4 million tonne of cement and clinker during the quarter, up over 23% from 7.6 million tonne a year ago.

The growth was driven by the control of the control



105% on year, while revenue grew over 16% to ₹5,201 crore in April-June

cement and clinker during the quarter, upover 23% from 7.6 million tome of the company of the co

#### **FUNDING FOR SOLAR MODULE FACILITY**

## Adani New Inds Raises \$394m from Barclays, Deutsche Bank

Mumbai: Adani New Industries (ANIL) said on Thursday that it raised working eapital financing of \$504 miles (in) (46,24) ero? hom Barciays and De-utsche Bank for meeting the require nanufacturing facility. ANIL, a wholly-owned subsidiary of Adani Enterprises set uplast year, is building an ecosystem of integrated gre-en hydrogen businesses, including so-lar modules and wind turbine manufac-turing.



#### in the new energy space over the coming decade

Adami Enterprises set uplast year, is building an ecosystem of integrated set in bydrogen businesses, including some hydrogen businesses, including some hydrogen businesses. Including some hydrogen businesses including some hydrogen businesses. The Adami Group plants to invest \$70 billion in the new energy space over the billion in the new energy space over the hydrogen and Enterprises, the group's flags.

Adami Enterprises are including some plants of the proper space over the high pompany in currently focussing the company is currently focussing the company is currently focussing the company is currently focusing the company in the company is currently focusing the company is

NOTICE INVITING REQUEST FOR PROPOSAL (RFP) FOR APPOINTMENT OF CUSTODIAN OF SECURITIES FOR THE ESIC FUND

FOR THE ESIC FUND

Proposals are invited through e-Tendering from Firms! Compar for appointment of Custodian of Securities for ESIC Fund. Applic must be registered with SEBI as Custodian of Securities, havin least five (5) years of experience in providing satisfactory custo services in Indian Markets and should have Rs. 50,000 cron above of total Asset Under Custody and Rs. 15,000 crore & ab Debt Asset Under Custody as on \$1.03.2023.

The Request for Proposal (RFP) documents can be download from the CPP Portal (https://eprocure.gov.in/ eprocure/app. ESIC website (www.esi.cn.ic.n.Tenders).

Last date for submission of e-Tender is 21.08.2023 (10:30 am), Suf-

## **GODFREY PHILLIPS INDIA LIMITED**

CIN: L16004MH1936PLC0095897

Regd. office: Macropole Building, Ground Floor, Dr. Babasanbeb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai -400.

Dr. Babasanbeb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai -400.

Corp. office: Omaxe Square, Plot No. 14, Jasola Dstrict Centre, Jasola, New Defini-110025

Phone: 011-61119300, 26832155

Email: Isc.ppilemodi: ent.com Website: www.kodfreyohil

NOTICE
ster of Unclaimed Dividend/Equity Shares of the Con
to Investor Education and Protection Fund (IEPF).

his Notice is published pursuant to the provisions of Socion 124(6) of the ompanies. Act, 2013, read with the Investor Education and Protection Func Unburloyi (Accounting, Audit, Transfer and Refund), Rilace, 2015, as amended EPF Rules) notified by the Ministry of Corporate Affairs which inter-alia rovides that all unclaimed dividend and shares in respect of which Dividend are not been claimed or paid for seven (7) consecutive years or more, shall be anaferred to the investor Education and Protection Fund (EPF) set up by the overment of India. Accordingly, the unclaimed Dividend for the Financial Yea 105-16 declared by the Company and the corresponding Equity Shares or or high Dividend remained unclaimed fungal for seven (7) consecutive year tarting from the Financial Year 2015-16 shall be transferred to the IEPF within a eriod of 30 days from the due date of transfer is November 01, 2023.

and Shareholders may note that, any further dividend, including of the benefits, on such Shares shall be credited to the IEFF and no. of against the Company in respect of the unclaimed dividend amount reris transferred to the IEFF. Once the sharesdividend are transferred Fb by the Company, such sharesdividend may be claimed by need Members from the IEFF Authority by following the proced and under the sloresail IEFF Authority by following the proced and under the sloresail IEFF Pulses, as amended from limite-bill is can also refer to the details available on verw.inpf.gov.in this tags

ember having any query on this matter may contact the RTA (Link Intin a Pvt. Ltd.) or the Company by sending letter/e-mail.

letter/e-mail.
For Godfrey Phillips India Limited
Sd/-

**GODFREY PHILLIPS INDIA LIMITED** 

#### NOTICE

(For the attention of Equity Shareholders of Godfrey Phillips India Limited)
This is to inform that the 86th Annual General Meeting ("AGM") of the
members of 'Godfrey Phillips India Limited' ("the company") will be held
on Friday, 1st September, 2023 at 01:00 P.M. (IST), through Video
Conferencing (VFO) (7) Inder Audio Visual Means (OAMI) to tarnsact the
businesses as set out in the Notice convening the AGM. In compliance
with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules
made thereunder and Securities and Exchange Board of India (SEBI)
(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
read with general circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May,
2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest
circular dated 28th December, 2022 respectively issued by the Ministry of
Corporate Affairs and Circular Nos-EBIHHO/CED/NOS/CIRP/2023/11
(dated 12th May, 2020). SEBIHO/CED/NOS/CIRP/2023/11
(dated 13th May, 2020). SEBIHO/CE

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year ended 31st March, 2023 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Oppository Participant(s) Registrar & Transfer Agent (RTA). The Notice of the 88th AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be available on the website of the Company at https://www.poterpolitips.co, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at https://www.bseindis.com/ and also on the website of the RTA at https://ii/instavote.linkintime.co.in

website of the H1A at Insparintsavora..imnorme.co.in
The facility of casting the votes (Remote e-Volting) will be provided to all
the members to cast their votes on all the Resolutions set out in the Notice
of AGM. The Remote e-Volting period will commence on Tuesday, 23th,
August, 2023 (9c0) All) and ends on Thursday, 31th Judgust, 2023 (9c5)
P.I/li). Additionally, the Company shall also provide the facility of volting
through e-Volting during the AGM betalled procedure for Remote e-Volting
before and during the AGM betalled procedure for Remote e-Volting
before and during the AGM betalled procedure for Remote e-Volting
before and during the AGM becomed for reckoning the quorum under
Section 103 of the Companies Act, 2013.

In order to send Annual Reports, Notices and other communications/ benefits to Shareholders in electronic form, we request the Members of the Company, who have not yet registered their enall address or bank account details, to register the same in respect of Shares held in electronic form with the Depository through their Depository Percipantifs) and in respect of Shares held in physical form by writing to the Company's Registrax and Share Transfer Agent (CRTA), Link Intelne India Prt. Limited, C-101, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai - 400083.

The Company has enabled a process for the limited purpose of recithe Company's Annual Report and Notice of the Annual General Micincluding Remote e-Voinig instructions) electronically and the memy temporarily update their email address by accessing the follolink: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email. Register.html.

Members who did shares in dematerialized form and want to provide change/correct their bank account details should send the same immediately to their concerned Depository Participant along with the MICR Code of their bank. Members holding shares in Physical form should inform Company's RTA of any change in their mandate! bank

The Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2022-23 vill be sent to the Members in accordance with the applicable laws read vith the Circulars on their registered email address in the due course.

For Godfrey Phillips India Limited Sd/

Sanjay Kumar G Company Secre



Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Three Months ended 30.06.2023

SI. No.	Particulars	₹ in Cro Consolidated		
		Three Months ended 30.06.2023	Three Months ended 30.06.2022	Year ended 31.03.2023
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,730.25	1,654.14	6,451.50
2	Profit before Interest, Depreciation & Taxes (EBITDA)	207.36	263.76	896.23
3	Net Profit for the Period before Tax & Exceptional Items	118.54	171.95	534.50
4	Net Profit for the Period before Tax (after Exceptional Items)	118.54	171.94	534.48
5	Net Profit for the Period after Tax & Exceptional Items	79.79	115.07	369.11
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	79.54	115.71	367.81
7	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 5/- per Share)	58.85	58.85	58.85
8	Reserves (excld. Revaluation Reserve)			2,745.01
9	Earnings Per Share ( of ₹ 5/- each)(Not Annualised) Basic : Diluted :	6.67 6.67	9.45 9.45	30.48 30.48

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 27th July, 2023. The Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the same.

Standalone Financial Information of the Company, pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) :

Three Months Particulars ended 30.06.2023 ended 30.06.2022 Turnover 1647.18 1558.42 6133.28 Operating Profit (EBITDA) 181.45 224.39 766.50 Profit before Tax & Exceptional Items 111.51 152.37 481.46 Profit before Tax (after Exceptional Items) 111.51 152.37 481,46 Net Profit / (Loss) for the Period after Tax & Exceptional Items 74.88 100.91

The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June, 2023 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website at www.jkakshmicement.org

Place: New Delh

Vinita Singhania (Vice Chairman & Managing Director)

Shareholders holding shares in Physical Mode are requested to dematerialise them & complete their KYC to avoid freezing of their holdings. PRO- JKLAKSHMI PLATINUM SIXER POWOF MIX JELAKSHMIPLAST JK SMARTSLOW



ADMIN OFFICE: NEHRU HOUSE, 4, BAHADUR SHAH ZAFAR MARG, NEW DELHI - 110002
REGO, OFFICE: JAFKAFPURAM - 307913, DET, SRIGH, ARAJSTHAM
WEBSITE: WWW.JKLAKSHMICEMETICOM | Email ; jich irventrosighmal.com | Fax No. 91-011-23722251 | Cin : L74999711938PLC019511

MOTILAL OSWAL MOTILAL OSWAL FINANCIAL SERVICES LIMITED

Financial Performance for the Quarter ended 30th June 2023

#### PROFIT OF ₹ 672 CRORE FOR Q1FY24



**Highest ever Capital** Market Quarterly

PAT of ₹ 155 crore

**Onboarded Housing** 

next phase of growth

Finance management team (CEO, CBO, COO & CHRO)



₹1,264 Crore Revenue; up 32% YoY



₹ 6,932 Crore Net Worth; up 23% YoY



ίli



pleted 6 IB deals worth ₹ 3,730 crore

₹ 50,000 crore mark



Wealth AUM crossed 65,000 crore

Fund based



PAT\* of ₹ 430 crore Generated XIRR of 17% since inception





Motilal Oswal Financial Services Ltd., Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Prabhadevi, Mumbai 400025 CIN : L67190MH2005PLC153397 Tel: 022 71934200 Fax: 022 50362365 Website: www.motilaloswalgroup.com



Cities

# लक्ष्य सेन. चिराग-सात्त्विकही उपांत्यपूर्व फेरीत

# प्रणॉयची सरशी

टोकियो : एच. एस. प्रणॉयने किदांबी द्वाक्यः २ एव. एस. प्रणापन काराव भौकांताचा पराणव करून पुरुवारी जपान ओपन सुपर ७५० वॅडिमिटन स्पर्भेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेन तसेच विचार शेट्टी-सान्तिकसाईराज रांकरिट्टी बांगीही गुरुवारी अर्थेंद्रच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. प्रणापने तीन गोमच्या चुरशीच्या

प्रणायन तान गमच्या चुरशाच्या लढतीत श्रीकांतचा १९-२१, २१-१ ९, २१-९ असा पाडाव केला. या महिन्याच्या सुरुवातीस कॅनडा ओपन जिंकलेल्या लक्ष्यने कांता त्सुनेयामा याला २१-१४, २१-१६ असे पराभूत केले. चिराग-सात्त्विकन आंतरराष्ट्री सामन्यातील विजयी मालिका कायम राखताना लॅस्से मॉथेंटे-जेप्पे वे या डेन्मार्कच्या जोडीला २१-१७, २१-११ असे हरवले. गायत्री गोपीचंद-त्रीसा

जॉली यांना नामी मास्तुयाना-चिहारु शिदा यांच्याविरुद्ध २१-२३, १९-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले.

प्रणॉयची सुरुवात चांगली होती; पण श्रीकांतने चांगला प्रतिकार केला. त्याने अंतिम टप्प्यात खेळ उंचावत १९-१९ बरोबरी साधली. नेटजवळ सरस खेळ करीत त्याने पहिला गेम जिंकला. मात्र पहिल्या गेममधील वर्चस्वाचा फायदा श्रीकांतला मिळणार नाही, याची खबरदारी प्रणॉयने घेतली. प्रणॉयने दुसऱ्या गेममध्ये विश्रांतीस असलेली ११-४ आघाडी जास्तच भक्कम केली. निर्णायक गेममध्ये प्रणॉयने श्रीकांत प्रतिकारही करणार प्रणायन आकात प्रांतकारहा करणार नाही याची खबरदारी घेतली. यापूर्वी प्रणॉयने श्रीकांतला २०१९ च्या जपानमध्ये हरवले होते.





#### E-Tender Notice

Vasai Virar City Municipal Corporation invites competitive bids from the eligible bidders for High Speed Lease line Inter net Connection for VVCMC, New Administration Building a Vasai Virar City Municipal Corporation.

Sr.No.	Activity/Milestone	Date/Place/Amount
*	Cost of Tender Document (Non Refundable)	Rs. 10,000/- + 18% GST
3	Earnest Money Deposit (EMD)	Rs. 1,00,000/-
9	Tender Document downloads and bid submission	Dated 28/7/2023 To Dated: 18/8/2023 at 03.00 PM
8	Pre-bid meeting	Dated: 4/8/2023
4	Technical Bid opening date & time	Dated: 18/8/2023 at 03:00 PM (if Possible)
5	Website for downloading & submitting tender document, corrigendum's addendums etc	https://mahatenders.gov.in

Sd/-(Sameer Bhumkar) Deputy Commissioner (IT Dept) Vasai Virar City Municipal Corporati



#### 🕮 ठाणे महानगरपालिका, ठाणे सार्वजनिक बांधकाम विधार

निविदा सचन

ठाणे महानगरपालिका,ठाणे अनुभवी निविदाकारांकडून १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका वागळे प्रभाग समिती अंतंगत प्र.क.१७ क मधील रस्ता क्र.३३ ते अनुभम हिटसं, रस्ता क्र.२१ Y, ज्याता तज्जराज प्रान्तेपार रहता अरुर रा जनुष्म १०८४, रहता १८,४४ १७ वृश्य कंपनी लगत रहता, किस्तनमार ने रे या भागातील गढार यांच्या व रहत्यांचे कॉक्रोटीकरण करणेच्या कामांसाठी " महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोवी सुविधांचा विकास" या लेखाशिषंका अंतंगत कामासाठी ई-टॅंडरींग पव्यतीने निविदा मागवित आहे, ज्या कंत्राटदारांविरुध्द शासिकय/निमशासिकय भावजीनक क्षेत्रातील संस्था व उपक्रभ/स्थानिक स्वराज्य संस्था दुर्गनी शिरस् भंगाचे कार्यवाहिच्या अनुषंगाने नोंदणी पत्र रह करण्याची कार्यवाही केली/सुर आहे. अशा कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. कामाधी सविस्तर निविद्या सुक्ता व निविद्या प्रपत्र ठाणे महानारपालिकवे अधिकृत ई-निविद्या संकेतस्थळ https://mahatenders.gov.in/ येथे हि.२८/०७/ २०२३ ते दि. २१/०८/२०२३ रोजी १६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असतील सर निविदा ई-टेडरिंग पच्छतीने दि. २१/०८/२०२३ रोजी १६,०० पर्यंत स्विकारण्यात येतील व शक्य झाल्यास दि.२३/०८/२०२३ रोजी १६,०० वा उपस्थित निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील.

ठामपा/पिआरओ/पिडक्स्यूडी-मु/४६१/२०२३-२४ सही/-वि:२७.०७.२०२३ नगर अभियंता दि:२७.०७.२०२३ Pls visit our oficial web-site www.thanecity.gov.in

महापालिकेचा मालमत्ता कर Google pay, PhonePe, Pavtm, Bhim App द्वारे जमा करण्याची सविधा उपलब्ध

# भारताचा विजय

वृत्तसंस्था, ब्रिजटाऊन (बार्बाडोस)

१९व्या षटकांत गोलंदाजीस आलेल्या कुलदीप यादवने अवघ्या तीन षटकांत चार फलंदाज बाद केले. त्याला रवींद्र जाडेजाची मोलाची साथ लाभली, त्यामुळे भारताने वनडे क्रिकेट मालिकेतील पहिल्या लढतीत वेस्ट इंडिजचा डाव २३ पटकांत ११४ धावांत गुंडाळला. ईशान किशनच्या तकानंतरही भारतास विजयासाठी पाच विकेटचा मोबदला द्यावा लागला तसेच २२.५ षटकांपयैत संघर्ष करावा

आजचे आव्हान

आव्हान, दोघातील ८ लढतीत

लक्ष्यची लढत ज्ञपानच्या कोकी

मध्यीचा प्रत्येकी एक विजय

चिराग-सात्त्विकची लहत ऑलिम्पिक विजेत्या ली यांग आणि वॅंग चि-लिन यांच्याविरुद्ध चिराग-सान्विकची

तैवानच्या जोडीविरुद्धच्या

तीनपैकी दोन सामन्यात

विनंती" आमंत्रित करत आहे.

सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

तिसी १५२०४/११/०११३/२३२४

द्वारे प्राप्त केले जातील.

भारतीयांचा विजय

प्रणॉयसमोर किक्टर ॲक्से

प्रणॉयचे दोनच विजय

लागला. वर्ल्ड कपसाठी अपात्र ठरलेल्या विंडीजकडून फारशी आशा नव्हतीच. प्रथम फलंदाजीस निमंत्रित केलेल्या प्रथम फलदाजास । नमात्रत कलाल्या विद्वेडीजचा डाव ३ वाट ८८ वरून ११४ धावांत आटोपला. त्यांचे अखेरचे सात फलदाजा ४४ चेंडूत २६ धावांत बाद ज्ञाले. चौथ्या कमांकावर फलदाजीस आलेल्या शाई होपने ५३ धावांची खेळी केली, त्यामुळे विंडीजला शतकी पल्ला

रोहित शर्माने ईशान किशनच्या साथीत शुभमन गिलला सलामीची संधी दिली. इंशान छान फटकेबाजी करीत असताना शुभमन गिल, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर

5

सेबीने सेबी येथे सुरक्षित ईमेल गेटवे सोल्यूशनच्या अंमलबजावणीसाठी आणि समर्थनासाठी नामांकित एजन्सी/फर्म्सकडून "प्रस्तावा करिता

उपरोक्त जाहिरातीचा तपशील सेबीच्या वेबसाइटः 'www.sebi.gov.ir

वर "निविदा" विभागा अंतर्गत उपलब्ध आहे. "प्रस्तावा करिता विनंती" ला प्रतिसाद ऑनलाइन सादर करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट. २०२३

ऑनलाइन प्रतिसाद <u>https://www.mstcecommerce.com/eproc</u>

🕮 ठाणे महानगरपालिका, ठाणे

सावंजनिक बांधकाम विभाग

निवना सुचना निवना सुचना ठाणे महानगरपालिका,ठाणे अनुभवी निविदाकार्राकडुन १४७ कोपरी पाचपाखाडो विधानसभा क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका प्र.ऋ.१७ क मधील

वागळे प्रभाग समिती अंतंगत रस्ता क्र.२५ नेहरुनगर, शिवटेकडी, किसननगर

बगाउं प्रभाग समित्ती अंदेशात रहता क्र.२५ नेहर-गर, विगयदेक्यं, विस्तरनगर ने. २. रहता क्र.१६ अविकानार नाका या भागातीता रहनायों क्रोक्रीटोक्कण करणे व कल्वाट व गदारांची पूर्णबांच्या वाभगातीता रहनायों क्रोक्रीटोक्कण करणे व कल्वाट व गदारांची पूर्णबांच्या विकास या लंबाविश्यंका अंतर्गत कामाता है इंटडरोग पन्नतीत निविद्या भागित्व आहे, ज्या कंजाटदारांविरूप्य शासकियनिम्मासांकिय,सार्वजनिक क्षेत्रतीत संस्था व अक्रम्याचीका रहता संस्था व आक्रम्याचीका करणायों कार्यवाची कर्कारात्व संस्था व अक्रम्याचीका करणायों कार्यवाची कर्कारात्व संस्था व अन्ति पार करणायों कार्यवाची कर्कारात्व संस्था क्राया क्राया क्राया क्राया क्राया करणायों कार्यवाची कर्कारात्व संस्था व अक्रम्याचीका करणायों कार्यवाची कर्कारात्व संस्था क्राया क्राय

पध्दतीने दि. २१/०८/२०२३ रोजी १६.०० पर्यंत स्विकारण्यात येतील व शक्य झाल्यास दि.२३/०८/२०२३ रोजी १६.०० वा उपस्थित निविदाकार अथवा

नगर अभियंता

त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील. ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-मु/४६०/२०२३-२४ सही/-

प्रभावी फिरकीनंतर ईशानचे अर्धशतक



संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत जाडेजाने २१ धावांची नाबाद भागीदारी करून भारतास विजयी केले.

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सात फलंदाज बाद केले. मुकेश कुमार, हार्दिक पंड्या तसेच शादूलने सुरुवातीस विकेट घेतल्यावर विडीजची सुरुवात खराब झाली आणि त्यांना ताविरुद्धच्या दुसऱ्या क्रमांकाच्या

नीचांकास सामोरे जावे लागले. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या भारतीय गोलंदाजांना चपळ क्षेत्ररक्षणाची साथ लाभली. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तसेच विंडीजचा न सावरणारा डाव भारताने आक्रमक क्षेत्ररचना ठेवली होती. जाडेजाने तीन विकेट ठवला हाता. जाडजान तान । वकट घेतल्यावर कुलदीपने तळाच्या फलंदाजांना स्थिरायूही दिले नाही. विंडीज फलंदाजांनीक्वचितच भारतीय गोलंदाजांचा कस पाहिला. २३ षटकांत

गालदाजाचा कस भाहरता. २६ पितरांचा ब्रेक डाव संपर्पत्याच्याच्य २५ मितरांचा ब्रेक बेण्याचे ठरल्यामुळेच सामना लांबला. स्कोअरबोर्ड : वेस्ट इंडिज २३ पटकांत ११४ (ब्रेंड किंग १०, ऑलक अंधनेझ २२ - १८ चेंड्र ३ चौकार आणि १ घटकार, शाई होष ४३ - ४५ आणि १ पटकार, शाह हो। ४६ - ४५ चंद्रेत ४ चौंकार आणि १ पटकार, हार्दिक पंड्या ३-०-१७-१, मुकेश कुमार ५-१-२२-१, शार्द्ल ठाकुर ३-१-१४-१, रविंद्र जाडेजा ६-० ३७-३, कुलदीप यादव ३-२-६-४) पराभृत वि. भारत २२.५ पटकांत ५ बाद

#### वर्ल्ड कप पात्रतेत कतारचे आव्हान

नवी दिल्ली: भारतीय पुरुष संघाला फुटबॉल वर्ल्ड कपच्या आशियाई पात्रतेच्या दुसऱ्या टप्यात गटात आशियाई विजेत्या कतारचा सामना करावा लागणार आहे, भारताच्या गटात कुवेताही आहेत. या चर्णिच्या असंवेरीस स्वास्त्री सहत्वात वर्णेच्या असंवेरीस

कुवताहा आहत. या वर्षाच्या अखरास या स्पर्धेस सुरुवात होईल आणि २०२४ च्या जूनपर्यंत अखेर होईल. भारताने अलीकडेच दक्षिण आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुवेतला पराभूत केले होते. तर कतारला गतपात्रता स्पर्धेत प्राथमिक साखळीत बरोबरीत रोखले होते. भारताचा समावेश बराबरात राखल होत. भारताचा समावश 'अ' गटात असून, या गटात भारताचं मानांकन दुसऱ्या क्रमांकाचे आहे. सर्वोत्तम मानांकन कतारचे (५९) असून, त्यापाठोपाठ भारत (९९) आण्रि कुवेत (१३७) आहेत्.

आण कुवत (१३७) आहत. एशियाडमध्ये चीनसमोर कस आशियाई क्रीडा फुटबॉल स्पर्धेची गटवारी जाहीर झाली आहे. त्यात पुरुष संघास 'अ' गटात चीन, बांगलादेश आणि म्यानमारचा सामना बागलादश आण म्यानमारचा सामना करावा लागेल, तर 'ब' गटात महिला संघासमोर तैयान आणि थायलंडचे आव्हान असेल. गटातील पहिले दोन संघ आगेकूच करतील. पुरुषांच्या स्पर्धेत तिसन्या क्रमांकायील सर्वोत्तम चार, तर प्रयम् ता. भारत २६, परकात ५ बाद ११८८ (इशान केबा ५२ - ४८ डॉक् ७ चौकार आणि १ पटकार, शुभमन गिल ७, सूर्यकुमार यादव १९, हार्दिक संख्या ५, रखेंद्र जाडेजा नावाद १६, शार्द्वल ठाकुर १, रोहिंत शर्मा नावाद १२, गुराकेश मंदी ६,५-०-१६-२).

#### थोडक्यात

#### पाकचे अग्रस्थान जास्तच भक्कम

जास्तव भवकम इंद्रां चारिकतान केंद्राचेश्वरुद्धण मारिकेतील दूसरी कसोटीही विकत जागीतक कसोटी क्रमवादीतील अमस्यान जासर पक्कम केंद्र, त्यांची दोन कसोटीत १२ गुण मिळवले, त्यांची होन क्योंची भारत १६,५७ टक्कचांसह दूसऱ्या तर अहिंद्रिला ५२,५७ टक्कचांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

### श्रीलंकेची एकतर्फी हार

कोलंबो : श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या क्रिकेट कसोटीत १ डाव आणि २२२ धावांनी हार पत्करावी आणि २२२ धावांनी हार परकारधी लगानती पहिल्ल जावात १४६ धावांनी मागे पडलेल्या औलकेचा दुसर डाव १८८ धावांना आयोपला. स्कोअरबॉड: अलिला ११६ आणि १८८ (निज्ञान महुष्का ३३, दिमुध करणारते ४२, औरनो मंड्यूक नावाद ६३, नसीम शाह १७.४-५-४४-३, नीमान अली २३-८-७०-७) परागृत वि. प्राकिस्तान ५ बाद ५०६ घोषित.

#### फुटबॉल लढतींना सुट्टी

मुंबई : जोरदार पावसामुळे गुरुवारी मुंबई तील शाळांना सुद्री जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या फुटबॉल स्पर्धेतील लढतीही झाल्या नाहीत. या लढती अर्थातच लांवणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्या आता मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

#### शालेय कॅरम स्पर्धा

मुंबई : रोझरी करंडक आंतर शालेय मुंबई : शहरा करडंक आतर शालय साँधिक कॅरम स्मर्था ३ ऑगस्टपासून होईल. या स्मर्थेत प्रत्येक संघात ४ खेळाडूंचा समावेश असेल. डॉकयार्ड येथील रोझरी हायस्कृल सभागृहात होणारी ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. संपर्क : सम गुडगे (९९६९८४४४४१).

#### कबड्डी पंच शिबीर

मुंबई : मुंबई शहर कबड्डी संघटनेचे पंच उजळणी शिबीर २९ आणि ३० पुष उज्रळणा शिवार रेर आण इठ जुलै रोजी खंडाळा येथे होईल. दोन दिवस चालणाऱ्या या शिविरात १०० पंचांचा सहभाग अपेक्षित आहे. पंचांच्या निर्णयता एकवाकरता तसेच सुसुत्रता असण्यासाठी हे शिबीर होते.

# कांगा स्पर्धेची सलामी पावसामुळे लांबणीवर भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ सेथे भण 11. गोण बीज, जी ब्लॉज, बीकेसी बांद्र पूर्व, मुंबई, महाराद्र ४००५९, दूर, ०२२२६४४५६९२ निविदा सुवना क्र.: सेथी/आयटीडी/एचओ/एसएमजी/२०२३/०७/०९

मुंबई: पुन्हा एकदा पावसाळ्यात कांगा क्रिकेट साखळी स्पर्धा घेण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेन (एमसीए) घेतला. मात्र या स्पर्धेतील सलामीच्या लढती पावसामुळे सलामीच्या लढती पावसामुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेणे मुंबई क्रिकेट संघटनेस भाग पडले. एमसीएने स्पर्धेतील शक्य तितक्या फेच्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लहती रह करण्याऐकजी त्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने अ ते ड गटातील लहती या रविवारी घेण्याचे ठरवले होते. पावसामुळे मैदाने क्रेळण्यास योग्य नसल्यामुळे या लढती लांबणीवर टाकल्या आहेत. या लढती

होतील, असे संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सॉगितले. मैदानांच्या अनुपलब्धतेमुळे मुंबई क्रिकेट संघटनेने अ ते ड तसेच इ ते ह अशी विभागणी केली आहे. त्याचवरोबर

या लढती एक आड एक खेळवण्याचे तरवले आहे. पाच रविवार गरबीव तेवले आहेत. लढती न होणाऱ्या दिवसांनुसार राखीव रविवारचा वापर होणार आहे

## (i) IDBI BANK अगायडीबीअगाय बेंक लिमिटेड नोरणीकृत कार्यात्रयः आवरीबीआय टीवर,

आपरीक्षीय के प्रतिप्ता क्रिक्ट क्षेत्र स्थापित क्षेत्र क्षेत्

### ५ वर्षीय तेजस तिवारीला फिडे मानांकन

चेन्नई : तेजस तिवारीला वयाच्या पाचव्या वर्षीच जागतिक बुद्धिवळाचे (फिडे) मानांकन लाभले आहे. शिशुवर्गात असलेल्या तेजसचे जागतिक मानांकन ११४९ आहे. कमी वयात जागतिक मानांकन मिळवण्याचा त्याने जागतिक विक्रम केला आहे. तेजस पहिली फिडे मानांकन स्पध पक्षम करना जात. राजन सहसा एक भागाजन स्वयं खंळला त्यावेळी त्याचे वय ४ वर्ष ३ महिने होते. त्यानंतर तो या दर्जाच्या स्पर्धा देशातील १३ राज्यात खंळला. तो फिडे मानांकन मिळवणारा सर्वात लहान खेळाडू आहे, असे द्वीट जागतिक युद्धिबळ महासंघाने केले आहे.

# SON S

## गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड सीआवएन: L16004MH1936BL500375

सीआवएनः L16004MH1936PLC008587 नोर्चणीकृत कार्यालयः 'मॅक्रोगोलो बिल्डीग', तळमजला, डा. बाबासाहित आवेडकः मण्ण, लालबागः, मुब्हे - ४०० ०३३ दुरुवनीः ०२२-६१९५ २३०० फॅक्सः ०२२-६१९५ २३१९

### सूचना

(ग्रॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी)

सूचिन।

(सांडफे फिलिस्स इंडिया लिगिटेडणा समभाग धारकांच्या साहितीसाठी)
कळिच्यान के आहे की ''डिकेंट किलिस्स इंडिया लिगिटेडणा समभाग धारकांच्या साहितीसाठी।
कळिच्यान के आहे की ''डिकेंट किलिस्स इंडिया लिगिटेड ''च्या ('दि कंपनी)
समायदंगी ८६ वार्षिक सर्वतामाण कथा ('पड़ीस्म'), पड़ीस्म आर्मित करणाच्या पुन्यमेग्य त्रेषु के लेन कामात्रा क्या पाण्यामाठी प्रकार, स्टेग्य २०२३ सी त्रीस कामात्र १८० वार्षा की प्रकार के स्टेग्य स्टिकेट के सामायदे कर पाण्या स्वावती क्षाया कर स्टेग्य स्टिकेट के सामायदे कर स्टेग्य स्टेग्य स्वावती क्षाया कर स्टेग्य स्टिकेट के सामायदे कर स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टिकेट के स्टिकेट के स्टेग्य स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टेग्य स्टिकेट के स्टेग्य स्टेग्

https://instavole.linkin/mec.co.in गांच्याल देखींल उत्तरका उसेल.
प्रजीवस्थ्या सुच्देमाओ नमूद केलेल्या उरावांवर सर्व समासदांचा आपले मददाकरणवासाडी ('मोर्सेट इ-क्टीटिंग) भी सुविधा पूर्विक्याल बेहंल. रिमोर इ-क्टीटिंग)
कालावर्षी गांच्याल, २९ अगांचर २०२१ (सकाळी ०.५.०० वाला) मुह सहित आणि
पुण्यात, १९ अगांचर २०२१ तो (सिमार १००) व्याला) मामा होईल. आणि
कर्मनी पुर्वोग्यास्थ्या कालावर्षीयाच्ये इ-क्टीटिंग्द्रिर मत्त्रात्राची सुविधा देखील पुर्वालेल
पुर्वालेल पुर्वालेल पुर्वालेल पुर्वालेल
पुर्वालेल पुर्वालेल पुर्वालेल
स्विधान कार्याच्यालेल पुर्वालेल पुर्वालेल
स्विधान कार्याच्यालेल पुर्वालेल पुर्वालेल पुर्वालेल
स्विधान कार्याच्यालेल पुर्वालेल पुरांचित पुर्वालेल पुरांचित पुरांचि

करणात बंदरेल.
वार्षिक अहबात, सूचना आणि इस पत्रव्यवहार/लाभ हे भागधारकांना इलेक्ट्रानिक स्वरूपात कठाविता वायेत वासाठी ज्या समासदानी आपले हैं-मेल ऑह्रेस किया वैक खालावों काशील आधा गोदिक्तिले नससील अजा कंपनी समासदाना आपनी वितती आहे की हलेक्ट्रानिक त्वरूपात गामधारणा अस्त्यमा नर्यव्या डिडाइडिटर पार्टीकिंग्स्ट्यहाँ हिपाइटरिकडे आणि छातील स्वरूपातील समामाण्या संदर्भात, कंपनीय तीडक्ट्रा औडड बेजर ट्रान्सकर एवंट ('आटरिए'), हिलक इटराइम इंडिजा आ, लिमिटेड, सी-१-१-१, २४७ पार्क, एतबीएस मार्ग, विक्रोठी (पीक्रम), मुंबई-४०००२३ यांक्टाणी प्रज्ञावाहरूपा समामाण्या सम्बन्धित आत्रील स्वरूपा स्वरूपा

४६००८४ बाजाशा राज्यवास करून त्याचा नात्या करून प्रयास करून प्रयास करने प्रयास करनेया वार्षिक अध्याना आणि (सेस्ट १-कोटोगच्या स्वयंसा) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिकस पदलीने मिळविच्याच्या मर्बादित कामासाठी कंपनीने एक कार्यपदली सूच केरती आहे आणि समासद लिंकः https://www.linkimac.o.in/Email@Email\_Register.html. सर जाऊन त्यांचे इमेल अद्रिस तान्युरूपा स्वरूपात अध्यावत करू शकतात.

डिमटेर्रे अलाइन्ड स्वरुपात भागधारण असणाऱ्या आणि आपली बँक खात देण्याची/बदलण्याची/दुष्त्रत करण्याची इच्छा असणाऱ्या सभासदांनी बँकेच्या एमआयसीआर कोडसह संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपन्टकडे तात 

एजीएमची सूचना आणि वित्तिय वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अह एजाएमचा बुचना आणा चानाव चन २०२२-२३ चा वाजिक अहवात संचायत संचयत सीचन वाज्यव्यात येणाऱ्या लागू होणाऱ्या कायद्यांच्या असार सभासदांकडे त्यांच्य नोंदणीकृत इमेल अंड्रेसवर योथ्ययेळी पाठवून् देण्यात येतील. गाँडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड करिता

संजय कुमार गुप्ता कंपनी सेक्रेटरी (एम. नं. ७५४५)

# नवनीतमुळे स्पेनशी बरोबरी

बार्सिलोना : नवनीत कौरच्या दोन गोलमुळे भारताने गुरुवारी स्पेन आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत यजमान आंतरराष्ट्राय हाको स्पेयत यजमान स्पेनला २-२ असे बरोबरीत रोखले. नवनीतने १४ आणि २९ल्या मिनिटाला गोल केले, तर झॅन्तल गिन (१३वे मिनीट) आणि लाइया व्हिदोव्हा (२६वे मिनीट) यांनी स्पेनकड्न गोल केले.

पुरुषांनी आघाडी गमावली नेदरलँडसला भारत नेदरलँड्सला भारताच्या पुरुष संघाने कडवी लढत दिली: पण आघाडीचा कडवा लढत (दला; ५ण आवाडाचा फायदा उठवणे हरमनप्रीतसिंगच्या संघाला जमले नाही. या कर्णधाराच्या गोलमुळेच १२व्या मिनिटाला आघाडी घेणाऱ्या भारताला नेदरलॅंड्सने १-१ असे वरोवरीत रोखले.

### कल्याण डॉबिवली महानगरपलिका, कल्याण

शंकर राव चौक, कल्याण (प.) कर निर्धारण व संकलन विभाग ई-मेल :- Kdmctaxhq@gmail.cor

निविदा सुचना क्र. १ /२०२३-२४

तमाचे नावः- नवीन मालमत्ता, जुन्या मालमत्ता, मालमत्तामधील अतिरिक्त बांधकाम वापरातील बदल आणि अनधिकृत मिळकतीचे महसूल उत्पन्न वाटणीचे

उपरोक्त नमुद्र निविदा सुपना हि. ०७/०७/२०२३ रोजी दें. लोकसता, महाराष्ट्र टाईम्स टागो चैश्व, नकासत टाईम्स, टाईम्स ऑफ इंडीया या वर्तमान्यकात प्रसिष्ट झाले आहे. सदर निविदेतील निविदा विक्री आलावधी, विविध स्टिक्कृत कालावधी व निविद उपडण्याचा कालावधी खाली नमूट केल्यानुसार मुदतवाड देण्यान येत आहे.

अ. ऋ.	प्रसिध्द झालेला मजकूर	सुधारित मजकूर
8	निविदा विक्री कालावधी दि. ०७/०७/२०२३ ते दि २७/०७/२०२३ पर्यंत दुपारी ३.०० वाजेपर्यंत	निविदा विक्री कालावधी दि. ०७/०७/२०२३ ते दि १०/०८/२०२३ पर्यंत दुपारी ४.०० वाजेपर्यंत
2	निविदा स्विकृती कालावधी दि. ०७/०७/२०२३ ते दि. २७/०७/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत	निविदा स्विकृती कालावधी दि. ०७/०७/२०२३ ते दि. १०/०८/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत
3	निविदा उघडण्याचा दिनांक हि २८/०७/२०२३ ट्रपारी ४ ३० वाजना	निविदा उघडण्याचा दिनांक हि. ११/०८/२०२३ हपारी ४ ३० वाजन

या व्यतिरिक्त निविदा अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल नाही.

जाक्र-कडोंमपा/जसंवि/मुका/४६० दि २७/०७/२०२३

सक्षा/-उप आयुक्त (कर) कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

#### 🗟 ठाणे महानगरपालिका, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग

निविदा सूचना

ठाणे महानगरपालिका,ठाणे अनुभवी निविदाकारांकडुन "महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोची सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतृद या शासन निधी अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रभागांमध्ये २५ नागरी जारामा जिल्ला स्वारंगियालाका ताला वात्रक्य प्रमानाम्बर र नामा कामासाठी सहा इ-टेडरॉग एफ्यतोने निवंदा मामावत आहे, ज्या केवाट दारांविकथ्य शासकिय्य/नमशासकिय/सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व उपक्रम/ स्थानिक स्वराज्य संस्था इ.यांनी शिरम भंगाचे कार्यवाहिच्या अनुष्माने नाँदणी पत्र रह करण्याची कार्यवाही केली/सुरु आहे. अशा कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. सविस्तर निविदा सूचना व निविदा प्रपत्र ठाणे महानगरपालिकचे संकेतस्थळ https:://mahatenders.gov.in वर रि. ३१.०७.२०२३ ते दि. १४.०८.२०२३ पर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा महापालिकचे संकेतस्थळ येथे दि. १४.०८.२०२३ राजी पर्यंत सार्य. १६.०० वाजेपयेत स्विकारण्यात येतील. निविदा दि. २१,०८,२०२३ सायं. १६,००

www.thanecity.gov.in महापालिकेचा मालमत्ता कर Google pay, PhonePe, Paytm, Bhim App हारे जमा करण्याची सुविधा उपलब्ध

# 📵 कोंकण रेत्वे कॉर्पोरेशन तिमिटेड

#### खुली ई-निविदा आमंत्रण सूचना

कोंकण रेखे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीने प्रादेशिक रेखे व्यवस्थापक आणि प्रादेशिक अभियंता, रत्नागिरी यांचे द्वारे खालील कामासाठी खुली ई-निविदा मागविः

क.; 1. कामाचे नावः जेई/डब्ल्यू/विल्वते सेक्यन अंतर्गत स्टेचनस्वर प्लेटफोर्म रोडळ छताची दुल्पती आणि स्टाफ कार्टफी पेटिंग. निविदा कः: केआर-आरप्त-एसईप्त-डब्ल्यू-2022-32ए, द्विनंकः 31.07.2023. अंदाजित खर्षः रु. 11,08,939/- ईरठे 22.200/-. निविदा ऑनलाइन जमा करण्याची शेवटची तारीख व वेळ 21.08.2023 रोजी 15.00 वाजे पर्यंत

क.। 2. कामाचे नावः ॲंक टेल, कंट्रोल रूप आणि ओवसरेड टॅक सह चिप्तूण रेले स्टेशन येथे क्रिक ट्रेन बॉटिंगि सिस्टियची तरतुद. निविदा क्रः: केआर-आरएन एसईएन-डब्ल्यू-2023-18, दिनांकः 31.07.2023. अंदाजित खर्चः . 78,50,503/-. ईरठे: रु. 1,57,000/-. निविदा ऑनलाइन जमा कर वटची तारीख व वेळ: 21.08.2023 रोजी 15.00 वाजे पर्यंत.

अधिक माहितीसाठी प्रादेशिक रेत्वे व्यवस्थापक, कार्यालय एमआयडीसी एरिया, मिरजोळे रत्नागिरी यांच्या कार्यालयाशी संपर्कसाधावा. (संकेतस्थळ:www.ireps.gov.in)

#### जाहीर सूचना

प्यादीत स्थान अनंतर शुरून देशवार देशे ही, आसी यह बांदूर, चाँदूर परिचन, मुन्द के दे दिन्द सोमाना स्थान है, रू. १, १३ ३० चीवम सीमाने साल वाद्य, चाँदूर परिचन, मुनद के दिन्द सोमाना साल साल है, रू. १, १३ ३० चीवम सीमाने साल है, उपार्थ के साल का निकार है, इसे परिचन के साल की सीमाने हैं कि सीमाने सीमान

भाग विश्वास अर्थाः अर्थाः कार्यास विश्वास अर्थाः अर्थाः कार्यास विश्वास अर्थाः अर्थाः वास्त्र अर्थाः कार्याः अर्थाः अर्थः अर्थाः अर्थः अर्थाः अर्थः अर्यः अर्थः अर्यः अर्यः अर्थः अर्यः अर्थः अर्थः अर्थः अर्थः अर्थः अर्थः अर्थः अर

श्चिमकड किया त्या दिशला **ाज दिनांक २८ जुलै २०२३** 

दिनांकः २७ जुलै २०२३

E: 219 019 2023

Pls visit our oficial web-site

### गाँडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड

www.thanecity.gov.in महापालिकेचा मालमत्ता कर Google pay, PhonePe, Paytm, Bhim App द्वारे जमा करण्याची सुविधा उपलब्ध

माइफ्रान्स (1600AM)राअकेराएट०००० सीजाम्बर आवेशकः स्थानेनी बिल्दीर, वहमजना, इर्ड. बाबासाइच ओव्हकर मार्ग, लालका, मुंबई १५० ०३३ पूर्वाची ०२४-१९५ २३० जिसा ०२४-१९५५ २३१९ ्यक कार्यालयः ओमस्स स्वयंअर, प्लॉट नं, ११, बसोला डिस्ट्रियर सेंटर ॥, नवी दिश्वी - ११००२५ फोन ०११ - ६११९६००, २६८३१९५५ १: isc-gpi@modi-ent.com चेबसाईट: www.sorffronb=11

सूचना

कंपनीचे दावा न केलेले लाभांश/समभाग यांचे इन्टहेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयइपीएफ) मध्ये हस्तांतरण

प्रदिक्तम फंड (आयप्रियान) मध्ये हानांतरण हो मुख्या कंपनी काववर २०१३ थे कातम १२(६) था ता तातुरीनुसार प्रसिद्ध करण्यात वेत आहे. त्यापीरक वार्यामा वेताया, दुकत करणा आतंत्राचे कुमेंदर द राजुकेशन औष्ट प्रोटकार फंड आंधीरिट (अध्यक्षित, अस्तिह, मुनाकर औरह विचेड) करणा क्रिक्ट (आयस्पीरक स्थान) स्थान करणा क्रिक्ट कार्यामा विकास करणा क्रिक्ट कार्यामा क्रिक्ट (आप्रक कार्यास १ इस्तिन क्रिक्ट वार्यामा क्रिक्ट कार्यामा अस्तिमा क्रिक्ट कार्यामा क्रिक्ट अध्यक कार्यास १ इस्तिन क्रिक्ट वार्यामा क्राम्यान आर्थामा क्राम्यामा क्राम्यामा क्रिक्ट राजुकेश औरह प्रोटकार फंड (आयस्पीरक) मध्ये हरणांत्रीमा क्राम्या कर्मा क्राम्या हार्यामा क्राम्यामा व्याप्यामा क्राम्यामा क्राम्यामा

र्राप्त कहें हमातरीन करणवात तेतील. या नार्यावादी सत्त्वा होवारी स्वतंत्र पत्रे संबंधिया या नार्यावादा त्या पर्यावा पाइत्य हमात्र करणा हात्र के संबंधिया हात्र करणा वार्यावा पाइत्य हमात्र करणा आती आहेत, असे समस्य आणि प्रतिपत्त कहें हमात्रीत करणा अवस्यक अस्य का स्वतंत्र का पांची महिती का जाया संबाधीत हमात्र करणा संबंधीत हमात्र करणा संबंधीत हमात्र करणा संबंधीत हमात्र करणा हमात्र हमात्य

आवार्ष्यांच्य करें हस्तातील हांत रुक्ताच्या सम्यापार्थी साहिती स्वतानुव साह्यसानी समायदार्थी सामायित ने स्वतान हैं स्वतान हैं सहिता सामायदार्थी सामायित ने स्वतान कर सामायदार्थी सामायित ने स्वतान कर सामायदार्थी सामायित ने स्वतान कर सामायदार्थी स्वतान कर सामायदार्थी सामायदार्थी स्वतान सामायदार्थी सामायदार्थी स्वतान सामायदार्थी सामाय

संजय कुमार गुप्ता कंपनी सेकेटरी

साधू शकतात. गाँडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड करिता

दिनांकः २७ जुलै २०२३

वाजना निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधींसमक्ष उघडण्यान येतील. ठामपा/पिआरओ/पिडब्ल्युडी-मु/४६३/२०२३-२४ सही/-

दि:२७.०७.२०२३ नगर अभियंता Pls visit our oficial web-site ठाणे महानगरपालिका,ठाणे